

Date: February 15, 2021

To,

BSE Limited

Phiroze Jeejeeboy Towers
Dalal Street
Mumbai – 400 001.
Scrip Code: 533343

Through: BSE Listing Centre

Dear Sir/Madam,

The National Stock Exchange of India Ltd.

"Exchange Plaza" C-1, Block-G Bandra Kurla Complex, Bandra (East)

Mumbai – 400 051. Symbol: LOVABLE Through: NEAPS

Subject: Newspaper Publication of Unaudited Financial Results

Pursuant to Regulation 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we forward herewith copy of the newspaper publication of unaudited financial results for the quarter ended December 31, 2020 in Business Standard (all editions) on 15th February, 2021, The Free Press Journal and Navshakti (Mumbai edition) on February 14, 2021.

You are requested to kindly take the same on records.

Thanking you,

Yours faithfully,

For Lovable Lingerie Limited

Divya Shrimali

Company Secretary and Compliance Officer

Place: Mumbai

Email: corporate@lovableindia.in • Website: www.lovableindia.in • CIN No: L17110MH1987PLC044835

माझ्यावर पाळत ठेवली जात आहे-महुआ मोईत्रा

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

मोदी सरकारला धारेवर धरणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महआ मोईत्रा यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. कोणतीही मागणी केलेली नसताना घरासमोर पोलीस तैनात करण्यात आले आहेत, असं मोईत्रा यांनी सांगितले.

मोईत्रा यांनी लोकसभेत माजी सरन्यायाधीशांच्या लैंगिक गैरवर्तन याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. दरम्यान मोईत्रा यांनी दिल्लीच्या पोलीस आयुक्त आणि बाराखंबा पोलीस ठाण्याच्या प्रमखांना पत्र दिलं आहे.मोईत्रा या पश्चिम बंगालमधील मतदारसंघाच्या खासदार आहेत.

मोईत्रा यांनी आता दिल्लीच्या पोलिस आयुक्त एस.एन. श्रीवास्तव

प्रकरणाचाही उल्लेख केला होता. आणि बाराखंबा रोड पोलीस स्टेशनचे एसएचओ यांच्याकडे आपल्या घराबाहेर तैनात असलेली स्रक्षा हटवण्यात यावी, अशी मागणी केली आहे.या पत्रात मोईत्रा यांनी दावा केला आहे की बाराखंबा रोड पोलीस स्टेशनचे अधिकारी त्यांना दिल्लीतील त्यांच्या अधिकृत निवासस्थानी भेटले. श्क्रवारी रात्री दहाच्या सुमारास सीमा सुरक्षा दलाचे ३ सशस्त्र जवान त्यांच्या घराच्या बाहेर नेमण्यात आले.

सांकेतिक कब्जा सूचना

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि.. कार्यालय क्र.२०१-बी. २ रा मजला रोड क्र.१, प्लॉट क्र.- बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल ईस्टेट, ठाणे,

निम्नस्वाक्षरीकारांनी आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड ए-फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (ए-फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील नमूद कर्जदारांना मागणी सूचना जारी केल्या आहोत

कर्जदारांनी सदरह रक्कम चुकती करण्यास कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमुद तारखेरोजीस सदरह अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचता सदरह नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करू खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार अणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार कर नये आणि सदरह मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या प्रभाराच्या अधीन राहील

अ.	कर्जदाराचे नाव/कर्ज खाते	मिळकतीचे वर्णन/सांकेतिक कब्जाची तारीख	मागणी सूचनेची	शाखेचे
इ Б.	क्रमांक		तारीख/मागणी	नाव
			सूचनेतील रक्कम (रु.)	
8	शितल वाकानी आणि किरणबेन	आर. एस. क्र. ३३६ आणि ३३७ (पैकी), प्लॉट क्र. १२९/ए, उप	ऑगस्ट १८, २०२०/	मुंबई
	किर्तीभाई वाकानी-	प्लॉट क्र. १२९/ए/३, श्रमजिवी को ऑप हाऊ, सी.एस. क्र. ८,	₹.	
	एलबीएमयुएम००००४१९१५१२	गोपाळ नगर, एसटी क्र. १०, राजकोट शहर, गुजरात, राजकोट-	४५,५५,४८३.००/-	
		३६०००१/ फेब्रुवारी ९, २०२१		
۶.	शिवनंदा भिका केवत आणि	मिळकत क्र. १) टी एस क्र. ३० शक क्र. ७५, दस्त क्र. ६६३, गट	ऑगस्ट २७, २०२०/	गोंदिया
	आनंद सदुजी मराठे -	क्र. २३३, २३४, २३५, प्लॉट क्र.०३, गोंदिया पब्लिक स्कूल,	₹.	
	एलबीजीओएन००००४३५८१५९	प्रगती कॉलनी, छोटा गोंदिया, रिंग रोड, ता आणि जि. गोंदिया,	१०,२२,८०९.५०/-	
		गोंदिया ४४१६०१		
		मिळकत क्र. २) टी एस क्र. ३० शक क्र. ७५, दस्त क्र. ६६३, गट		
		क्र. २३३, २३४, २३५, प्लॉट क्र.०४, गोंदिया पब्लिक स्कूल,		
		प्रगती कॉलनी, छोटा गोंदिया, रिंग रोड, ता आणि जि. गोंदिया,		
		गोंदिया ४४१६०१/ फेब्रुवारी १०, २०२१		
₹.	योगेश जैन आणि	फ्लॅट क्र. २०४, २ रा मजला, वेस्टर्न ब्लॉक, रुक्मिणी अपार्ट.,	सप्टेंबर ०२, २०२०/	गोंदिय
	स्नेहा योगेश जैन -	काका चौक जवळ, नेहरु रोड, गोंदिया, शीट ५१सी, प्लॉट क्र.	₹.	
	एलबीजीओएन००००२९०६४४५	४१४, ४१५, ४१६, ताक क्र. ७६, गोंदिया - ४४१६०१/ फेब्रुवारी	२५,२०,१७६.००/-	
		१०, २०२१		
٧.	पंकज चंद्रशेखरराव मुखे आणि	फ्लॅट क्र. १०६, १ ला मजला, गोकुळधाम अपार्टमेंट - ए, मौजे	सप्टेंबर २८, २०२०/	गोंदिय
	नंदा चंद्रशेखरराव मुखे-	गोंदिया खुर्द, पालिका क्षेत्र विभाग क्रमांक: २-११६/६९ आणि	₹.	
	एलबीजीओएन००००३४११४४०	७०ए, गट क्र. ४७, ४८) ८/३, ४) २जी, प्लॉट क्र. ४०, ४१, ६५,	?३,७२,९४७.००/-	
		६६ आणि ६७, गोंदिया- ४४१६०१ / फेब्रुवारी १०, २०२१		

२००२ च्या नियम ८ आणि ९ अंतर्गत तरतुर्दीनुसार सदर सुचना प्रसिध्दी तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर गहाण मिळकतीची विक्री करण्यात येईल प्राधिकृत अधिकारी दिनांक: फेब्रुवारी १२, २०२१ ठिकाण : महाराष्ट्र आयसीआयसीआय बँक लिमिटेड

लव्हेबल लिंगरी लिमिटेड

सीआयएन : एल१७११०एमएच१९८७पीएलसी०४४८३५ नों. कार्यालय : ए-४६, रोड क्र. २, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), एमआयडीसी, मुंबई-४०००९३. वेबसाईट : www.lovableindia.in, ई-मेल : corporate@lovableindia.ir

३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलिप्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(₹लाखांत संपलेली चाल् संपलेले तिमाही तिमाही 38.88.8080 30.09.7070 38.82.2088 39.03.7070 (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (लेखापरिक्षित) १ प्रवर्तनातुन एकुण उत्पन्न (निव्वळ) 2.669.08 २.०३०.११ 3.996.00 १४.३५९.०४ कालावधीसाठी निव्वल नफा /तोटा (कर ५५३.५२ २७२.४३ अपवादात्मक आणि /किंवा अनन्यसाधारण बाबींपर्वी) कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/तोटा ३४७.३५ 48.08 २७२.४३ 802.84 (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर) कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/तोटा २८२.१३ ४३.७८ १३७.८६ ३१४.०७ (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर) कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न २८२.१२ ४३.७८ १३७.८६ २८४.७६ समभाग भांडवल शेअर्स (द. मूल्य रु.१०/- प्रत्येकी) राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात १५,२६२ दाखवल्याप्रमाणे पनर्मल्यांकित राखीव वगळन)

ए) वरील माहिती म्हणजे, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत ३१ डिसेंबर, २०२० रोजीसच्या अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही आणि वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटस् www.bseindia.com आणि www.nseindia.com व कंपनीची

वेबसाईट www.lovableindia.in वर उपलब्ध आहेत. मंडळाच्या आदेशावरू

लव्हेबल लिंगरी लिमिटेडसाठी सही/-एल विनय रेड्डी

ठिकाण : मुंबई दिनांक : फेब्रुवारी १३, २०२१

प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे)

(अखंडित आणि खंडित प्रवर्तनासाठी)

मूलभूत आणि सौम्यिकृत

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन : ००२०२६१९)

असित सी. मेहता फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड नोंदणी. कार्यालय: न्युक्लियस हाऊस, साकी-विहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००७२

सीआयएन: एल६५९००एमएच१९८४पीएलसी०९१३२६ फोन : ०२२-२८५८३३३३, ई-मेल : investorgrievance@acmfsl.co.in, वेबसाईट : www.acmfsl.com ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिन्याकरिता अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

		एकत्रित				
तपशील	संपलेली तिमाही	संपलेले नऊ महिने	मागील वर्षातील संपलेले संलग्न	संपलेली तिमाही	संपलेले नऊ महिने ३१.१२.२०२०	
	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	९३.६२	२६०.४७	१४२.७३	८३७.५९	२,३९९.३८	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्व)	(১৬.४৶)	(२१०.५४)	(५८.०६)	(६६.७६)	(३१६.३०)	
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपश्चात)	(৬४.৬८)	(२१०.५४)	(५८.०६)	(६६.७६)	(३१६.३०)	
करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपश्चात)	(৬४.८१)	(२१०.५९)	(५४.४९)	(১۶.۰৬)	(३११.०५)	
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा) (करपश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)	(७४.८१)	(२१०.५९)	(५४.४७)	(६२.६४)	(२९६.३३)	
समभाग भांडवल (रु. १०/- चे दर्शनी मूल्य)	४९५.२६	४९५.२६	४९५.२६	४९५.२६	४९५.२६	
राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्यानुसार	-	-	-	-	-	
प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- च्या) (अखंडित आणि खंडित प्रवर्तनाकरिता)						
१. मूलभूत*	(१.५५)	(४.३६)	(१.१३)	(१.४६)	(६.४४)	
२. सौम्यिकृत*	(१.५५)	(8.8)	(१.१३)	(१.४६)	(६.४४)	
	प्रवर्तनात्न एकूण उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपरचात) करपरचात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपरचात) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा) (करपरचात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपरचात) समाविष्ट) समभाग भांडवल (रु. १०/ च चे दर्शनी मूल्य) राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शीविल्यानुसार प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/ च्या) (अखंडित आणि खंडित प्रवर्तनाकरिता) १. मूलभूत*	तपशील तपशील तपशील तपशील तपशील तपशील प्रवर्तनात्न एकूण उत्पन्न (निव्वळ) प्रवर्तनात्न एकूण उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपुरचात) करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपुरचात) करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपुरचात) करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपर्वादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपुरचात) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (अ४.८१) कालावधीकरिता नफा/(तोटा) (करपुरचात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपुरचात) समाविष्ट) समभाग भांडवल (रु. १०/ – चे दर्शनी मूल्य) राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्यानुसार प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/ – च्या) (अखंडित आणि खंडित प्रवर्तनाकरिता) १. मूलभूत* (१.५५)	तपशील तपशील तपशील तपशील प्रवर्तनात्न एकूण उत्पन्न (निव्वळ) प्रवर्तनात्न एकूण उत्पन्न (निव्वळ) प्रवर्तनात्न एकूण उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपृर्द) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपुरचात) करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपुरचात) करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपुरचात) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (७४.८१) (२१०.५९) (२१०.५९) (२१०.५९) (२१०.५९) (२१०.५९) (२१०.५९) (२१०.५९) (३१०.५९) (११०.५९) (११०.५९) (११०.५९) (११०.५९) (११०.५९) (११०.५९) (११०.५९) (११०.५९) (११०.५९) (११०.५९) (११०.५९) (११०.५९) (११०.५९) (११०.५९) (११०.५९) (११०.५९)	संपलेली तिमाही इ.१.१२.२०२० इ.१.१२.२०२० इ.१.१२.२०१९ (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षत) (संपलेली तिमाही इ.१.१२.२०२० मागील वर्षातील संपलेल संलग्न इ.१.१२.२०२० अलेखापरिक्षित (अलेखापरिक्षित) (अलेखादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपरचात) (७४.७८) (२१०.५४) (५८.०६) (६६.७६) (५८.०६) (६६.७६) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपरचात) (७४.८१) (२१०.५९) (५४.४९) (५४.४९) (७०.३८) (५४.४९) (७०.३८) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपरचात) (७४.८१) (२१०.५९) (५४.४९) (५४.४९) (६२.६४) (६२.६४) (७०.३८) (४४.४९) (४४.४९) (५४.४९) (६२.६४) (४४.४९) (६२.६४) (४४.४९) (६२.६४) (४४.४९) (६२.६४) (४४.४९) (६२.६४) (४४.४९) (६२.६४) (४४.४०) (६२.६४) (४४.४०) (६२.६४) (४४.४०) (६२.६४) (४४.४०) (६२.६४) (४४.४०) (६२.६४) (४४.४०) (६२.६४) (४४.४०) (६२.६४) (४४.४०) (६२.६४) (४४.४०) (४४.४०) (६२.६४) (४४.४०) (६२.६४) (४४.४०) (६२.६४) (४४.४०) (४४.४०) (६२.६४) (४४.४०) (४४.४०) (६२.६४) (४४.४०) (४	

ठिकाण : मुंबई

दिनांक: १३ फेब्रुवारी, २०२१

- १. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोझर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन्स ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.acmfsl.com वर आणि कंपनीचे शेअर्स सचिबध्द असलेल्या स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच बीएसई लिमिटेडची वेबसाईट म्हणजेच <u>www.bseindia.com</u> वर उपलब्ध आहेत.
- . सदर निष्कर्ष हे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटिंग स्टण्डर्ड (''इंड एस'' असा उल्लेख) सहवाचता वेळोवेळी सुधारित कंपनीज (इंडियन अकांऊटिंग स्टॅण्डर्ड) रूल्स अनुसार तयार केले आहेत. सदर निष्कर्ष हे १३ फेब्रुवारी, २०२१ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे मंजूर करण्यात आले.

असित सी. मेहता फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडकरित

अध्यक्ष डीआयएन : ००१६९०४८

असित सी. मेहत

टुलिव्ह डेव्हलपर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : क्र. २१/२२, ''लोहा भवन'', पी. डी'मेलो रोड, मुंबई-४०० ००९. . कॉर्पो. कार्या : क्र. ५, सुब्बाराव ॲव्हेन्यु, १ ली स्ट्रीट, चेन्नई - ६००००६. (सीआयएन : एल९९९९९एमएच१९६२पीएलसी०१२५४९) संकेतस्थळ : www.tulivedevelopers.com दूरध्वनी क्र. ०४४-२८२३०२२२; ई-मेल आयडी : atul.acura@gmail.com,

३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांचे विवरण

अ.	तपशील अलेखापरिक्षित							
क्र.			संपलेली तिमाही		संपलेली	नऊ माही	संपलेले वर्ष	
		39.97.7070	३०.०९.२०२०	३१.१२.२०१९	39.97.7070	39.97.7099	39.03.7070	
१	(तोटा) एकूण उत्पन्न	(८.८१)	(२.८२)	(१५.६२)	(१६.७६)	(२०.२८)	(३५.५३)	
?	कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी/करापूर्वी)	(२०.११)	(१३.०२)	(२३.०७)	(४१.९८)	(४१.३०)	(६१.९६)	
ş	करपूर्व कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपश्चात)	(२०.११)	(१३.०२)	(२३.५७)	(४१.९८)	(७१.७०)	(९२.९२	
8	करपश्चात कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपश्चात)	(२०.११)	(१३.०२)	(२३.५७)	(४१.९८)	(७१.८५)	٥٥.٤٧)	
ų	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/तोटा (करपश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)	(२०.११)	(१३.०२)	(२३.५७)	(४१.९८)	(७१.८५)	(९३.०८	
ξ	समभाग भांडवल (रु. १०/- प्रती शेअर)	२१५.४४	२१५.४४	२१५.४४	२१५.४४	२१५.४४	२१५.४	
G	राखीव (मागील वर्षीचा ताळे बंदानुसार निव्वळ पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	४८२४.७५	४८२४.७५	६५४९.८९	४८२४.७५	६५४९.८९	४८२४.७	
۷	प्रती भाग प्राप्ती प्रत्येकी रु. १० च्या (रुपयात) (ए) मुलभूत	(\$2.0)	(0.50)	(१.१२)	(१.९५)	(३.२९)	(४.३२	
	(बी) सौम्यिकृत	(0.93)	(0.50)	(१.१२)	(१.९५)	(३.२९)	(8.32	

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडे दाखल तिमाही वित्तीय निष्कर्ष निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण हे स्टॉक एक्सचेंजचे संकेतस्थळ (www.bseindia.com आणि www.hoeindia.com)/ आणि लिस्टेड एन्टीटी (युआरएल फिलिंग) कंपनीचे संकेतस्थळ www.tulivedevelopers.com यावर उपलब्ध आहे.

> दुलिव्ह डेव्हलपर्स लिमिटेडसाठी सही/-अतुल गुप्ता संचालव

> > डीआयएन : ०१६०८३२८

दिनांक : १३.०२.२०२१

स्थळ : चेन्नई-६०००६

हेम होल्डिंग्ज अँड ट्रेडिंग लिमिटेड

सीआयएन: ९५९९०एमएच१९८२पीएलसी०२६८२३ नोंदणीकृत कार्यालयः ६०१/६०२ए, फेअर लिंक सेंटर, ऑफ अंधेरी लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५३ ईमेल : compliance@hemholdings.com

	(रु. लाखात)											
अ.	तपशील		संपलेली तिमाही	1	संपलेले न	नऊ महीने	संपलेले वर्ष					
क्र.		38.88.8080	30.09.7070	३१.१२.२०१९	39.97.7070	39.97.7099	39.03.7070					
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित					
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	0,00	0.00	8.0₹	0.00	११.४१	३६.१८					
2	अपवादात्मक बाबी आणि करपूर्व प्रवर्तनातून											
	निव्बळ नफा/(तोटा)	(१.७२)	(२.१५)	२.०८	(८.४९)	१.७६	१९.५२					
ş	करपूर्व निञ्वळ नफा/(तोटा)	(१.७२)	(२.१५)	۶.۰۷	(८.४९)	१.७६	१९.५२					
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	(१.७२)	(२.१५)	٧.٥٤	(८.४९)	१.७६	१६.३३					
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न											
	(नफा/(तोटा) आणि कालावधीसाठी इतर	()	()		/>	()						
	सर्वसमावेशक उत्पन्न धरून)	(१.२५)	(३.३१)	६.८६	(९.८२)	(१४.६४)	१.९२					
ξ	भरणा झालेले समभाग भांडवल	28.00	28.00	२४.००	२४.००	28.00	२४.००					
	(शेअर चे दर्शनी मूल्य दाखवणे)	१०.००	१०.००	१०.००	१०.००	१०.००	१०.००					
G	प्रत्येकी रु. १०/- ची प्रती समभाग प्राप्ती											
	(अवार्षिक):											
	ए) मूलभूत	(०.७२)	(0.90)	٥.८७	(३.५४)	۶و.ه	६.८१					
	बी) सौम्यिकृत	(0.62)	(0.90)	٥.८७	(३.५४)	60.0	६.८१					

- वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट www.bsein dia.com आणि कंपनीची वेबसाईट www.hemholdings.com वर उपलब्ध आहे.
- वरील निष्कर्षांना लेखा परीक्षण समितीने त्यांच्या १२ फेब्रुवारी, २०२१ रोजी झालेल्या बैठकीत पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने १२ फेब्रुवारी, २०२१ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत ते मंजुर केले आणि लेखापरीक्षकांनी त्यांचे मर्यादित पुनर्विलोकन केले

हेम होल्डिंग्ज अँड टेडिंग लिमिटेड साठी दिनांक : १२/०२/२०२१ ठिकाण : भिलाइ डायरेक्टर

'राहुल गांधी यांनी लग्न करून हम दो हमारे दो करावे'

समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला

पिंपरी-चिंचवड येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राहुल गांधींचा जो आरोप आहे, या आरोपांमध्ये

शेतकरी असल्याने आम्हाला खायला मिळतंय याची

शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कायदा आणलेला आहे.

मात्र, गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आरोप प्रत्यारोप चालले आहेतच. सर्व विरोधक एकवटले

तथ्यता नाही.सध्याच्या कायद्यात एवढंच आहे की शेतकरी आपला माल जिथं जास्त पैसे मिळतील तिथं विकू

शकतात. शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदा नाही.

शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना आठवले म्हणाले की. अदानी आणि अंबानी यांचा या विषयांशी संबंध नाही. ते

शेतमाल घ्यायला जाणार नाहीत.

आम्हाला कल्पना आहे.

आहेत. असे ते म्हणाले.

आहे.

प्रतिनिधी/पुणे

'हम दो हमारे दो'चा नारा

राहल

यांच्यासाठी उपयोगी आहे.

त्यांनी लग्न करून' हम दो

हमारे दो' अशा पद्धतीने

करावे, असा सल्ला केंद्रीय

हझुर मल्टी प्रोजेक्टस लिमिटेड

संपलेली

संपलेली

डीआयएन क्र. : ०१६५७३१८

सीआयएन क्र. : एल९९९९९एमएच१९९२पीएलसी२६९८१३ नों (का) : ६०१-ए, रामजी हाऊस प्रिमायसेस सीएचएस, ३० जांभुळवाडी जे. एस. एस. रोड, मुंबई - ४००००२, दू. क्र. : २२०००५२५ ई-मेल : info@hazoormultiproject.com, hmpl.india@gmail.com वेबसाईट : www.hazoormultiproject.con

३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेली तिमाही आणि नऊ माहीसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा ईपीएस सोडन रक्कम लाखांत

٠,٠	संबर्गाल	लबलला	लयलला	संबंधा
क्र.		तिमाही	तिमाही वर्ष	तिमाही
l		३१.१२.२०२०	३१.१२.२०२०	३१.१२.२०२०
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न*	0,000	0.000	0.000
२	कालावधीसाठी निञ्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक	-८.८२२	-१५.६९४	-१२३.९८३
ı	आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)			
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	-८.८२२	-१५.६९४	-१२३.९८३
ı	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)			
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	-८.८२२	-१५.६९४	-१२३.९८३
ı	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)			
4	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	-८.८२२	-१५.६९४	-१२३.९८३
ı	(कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर			
ı	सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)			
ξ	समभाग भांडवल	१०१५.०००	१०१५.०००	१०१५.०००
૭	मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे			
ı	राखीव (पुनर्मल्यांकित राखीव वगळून)**			
l	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. ४/- चे) दर्शनी मूल्य)			
l	(अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)			
l	१. मुलभूत	-0.034	-0.052	-0.822
	२. सौम्यिकृत	-0.034	-0.0६२	-0.822
⊢.	[

🍍 प्रवर्तनातून उत्पन्नामध्ये इतर उत्पन्न समाविष्ट नाही.

 राखीव ही ३१ मार्च २०२० रोजी संपलेल्या वर्षाकारता रु. १२०१.३११ लाख होती आणि ३१ मार्च २०१९ कारता रु. १३१५.६३८ लाख टीपा :

- र. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईटस् www.bseindia.com, लिस्टेड एन्टीटीची www.hazoormultiproject.coi
- वरील वित्तीय निष्कर्ष हे १२ फेब्रुवारी, २०२० रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकित आणि शिफारर करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे मंबुर आणि अभिलिखित करण्यात आले. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेप्युलेशन्स, २०१५ च्या रेप्युलेशन ३३ अंतर्गत आवश्यक मर्यादित
- पुनर्विलोकन कंपनीच्या लेखापरीक्षकांनी पूर्ण केले आहे. हझर मल्टी प्रोजेक्टस लिमिटेड सार्ठ

सहास सधाकर जोर्श

दिनांक: १२.०२.२०२१

ग्रँड फाऊंड़ी लिमिटेड सीआयएन : एल९९९९एमएच१९७४पीएलसी०१७६५५

नों. कार्यालय : ३२७, अरुण चेंबर्स, ताडदेव रोड, मुंबई - ४०००३४. फॅक्स : ०२२-२३५२६३१६, ईमेल : cs@gfsteel.co.in, वेबसाईट : www.gfsteel.co.in

३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विवरणाचा उतारा तपशील संपलेली तिमाही संपलेले नक महीने										
तपशील			संपलेले नऊ महीने							
	३१-डिसें.,-२०	३१-डिसें.,१९	३१-डिसें.,-२०							
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित							
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१०६.६४	६०.०३	१०६.६४							
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा										
अनन्यसाधारण बाबींपूर्वी)	६. १२	(४९.१५)	(९.१४)							
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (करपूर्व, अपवादात्मक आणि/किंवा										
अनन्यसाधारण बाबीनंतर)	६. १२	(४९.१५)	(९.१४)							
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (करोत्तर अपवादात्मक आणि/किंवा										
अनन्यसाधारण बाबींनंतर)	६. १२	(४९.१५)	(९.१४)							
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी) नफा/(तोटा)										
(करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	0.00	0.00	0,00							
भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. ४ प्रती समभाग)	१२१७.२०	४१७.२०	१२१७.२०							
राखीव लेखापरिक्षित ताळेबंदात दाखवल्यानुसार										
(पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	१२७.६४	१२७.६४	१२७.६४							
मुलभूत व सौम्यिकृत प्रति समभाग प्राप्ती (ईपीएस)	0.08	(0.82)	-0.07							

- १. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईटस् बीएसई लि (www.bseindia.com) व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लि. (www.nseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.gfsteel.co.in वर उपलब्ध आहे.
- तपशिलवार वित्तीय निष्कर्ष आणि ह्या उताऱ्याचे पुनर्विलोकन लेखापरीक्षण समितीने केले असून शनिवार, फेब्रुवारी १३, २०२१ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने मंजरी दिली.
- स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीसाठी सविस्तर अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांवर लेखापरीक्षकांनी सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत आवश्यक मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

ग्रँड फाऊंडी लिमिटेड साठी किरण जांगल व्यवस्थापकीय संचालक



www.freepressjournal.in



EXTRACT OF THE STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED 31ST DECEMBER, 2020 Quarter Ending Year Ended .12.2020 31.12.2019 31.12.2020 31.03.2020 (Rs. in Lakhs Except EPS otal income from operations 8416.99 6585.33 17926.32 20551.11 let Profit/(Loss) for the period (Before Tax 1734.0 xcentional and/ or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Ta 1321.83 1253.14 2973.63 1728.9 Net Profit/(Loss) for the period After Tax 1002.2 2222.30 1425.35 923.51 exceptional and/or Extraordinary items) otal comprehensive Income for the period Comprising Profit/ (Loss) for the period 1042.6 1302.6 after tax) and other comprehensiv ncome (after Tax)1 7806.5 Paid up Equity Share Capital (Face Value of 7806.52 7806.52 7806.52

Earnings Per Share (of Re.1/-each) (fo continuing and discontinued operations 0.12 Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly inancial Results is available on the http://www.bseindia.com and the company websit http://www.sfil.in

Dated: 12th February, 2021

Reserves (excluding Revaluation Reserv

as shown in the Audited Balance Sheet of

revious year)

Kedarmal Bankda

यूनियन बैंक 🕼 Union Bank

विभागीय कार्यालय मुंबई वाशी: २रा मजला, कोरल स्क्वेअर, सुरज वॉटर पार्कच्या समोर, घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम)-४००६१५

6758.50

स्थावर मिळकतीच्या विक्री करिता विक्री सूचना सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी

इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतुदी अन्वये स्थावर मिळकतीच्या विक्री करिता ई-लिलाच विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेली

स्थावर मिळकत तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे जिचा **अन्वयीक** /**प्रत्यक्ष कब्जा युनियन बँक ऑफ** इंडिया तारण धनकों (इ-सीबी आणि इ-एबी) च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतली आहे ती खालील नमूद कर्जदार आणि हमीदार यांचेकडून युनियन बँक ऑफ इंडिया खालील नमूद थकबाकी वसूल करण्यासाठी खालील नमूद गरखेस ''जे आहे जेथे आहे,'' ''जे आहे जसे आहे,'' आणि ''जे काही आहे तेथे तत्वाने'' खालील नमूद वेळेस विकण्यात येणार आहे. राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम सुद्धा येथ खाली नमूद केलेली आहे.

ई-लिलावाचे दिनांक आणि वेळ : १८.०३.२०२१ स. ११.००								
शाखेचे नाव आणि पत्ता : वाशी शाखा (इ-आंध्रा	शाखेचे नाव आणि पत्ता : वाशी शाखा (इ-आंध्रा बँक), प्लॉट क्र. ७४, सेक्टर १७, पेरसेपोलीस, वाशी,							
नवी मुंबई-४०० ७०३.								
शाखा प्रमुख : श्री. नितिन भंडारी, संपर्क क्र .: ९६१	७३०३३९७							
कर्जदार आणि हमीदाराच नाव :	रक्कम देय रू. २३,२९,४३२/- ०४.०२.२०२१							
श्री. अमितकुमार जयकिशन गोयल आणि	रोजी प्रमाणे अधिक पुढील व्याज, खर्च आणि							
श्री. मंजू अमित गोयल	परिव्यय							
मिळकत क. १ : फ्लॅट क. ओ-०१०२. सह एक कार	पार्किंग जागा. कासा एलिट अशी ज्ञात इमारत. लेक शोर							

प्रीन्स प्रोजेक्ट, खिडकालेश्वर टेम्पंलजवळ, कल्याण शीळ रोड, डोंबिवली (पूर्व), ठाणे-४२१ २०३ (बिल्टअप क्षेत्र ६००.०० चौ. फू.) (सांकेतिक कब्जा अन्वये) • राखीव किंमत : रु. ४५,००,०००/-• इसारा अनामत रक्कम : रु. ४,५०,०००/-**क्रजेदार आणि हमीदाराच नाव** रक्रम देय रू. ३५,४१,९१६/- ०४.०२.२०२१ श्री दतारिम शफी शेख आणि रोजी प्रमाणे अधिक पुढील व्याज, खर्च आणि

श्री. फिरदोस शफी शेख परिव्यय मिळकत क्र. २ : फ्लॅट क्र. डी-११०३, सह एक कार पार्किं जागा, ११वा मजला, कासा ऑरेलिया इमारत, गाव खोनी, तालुका कल्याण, जि. ठाणे, डोंबिवली (पूर्व)-४२१ २०४ (बिल्टअप क्षेत्र ७८०.०० चौ. फू.)

(सांकेतिक कब्जा अन्वये) • राखीव किंमत : रु. ५८,५०,०००/-• इसारा अनामत रक्कम : रु. ५,८५,०००/-रक्कम देय रू. ३२,८१,९६७/- ०४.०२.२०२१ कर्जदार आणि हमीदाराच नाव : श्री. लवाते केशव अंकुश आणि रोजी प्रमाणे अधिक पुढील व्याज, खर्च आणि

धनंजय शेळके परिव्यय मिळकत क. ३ : फ्लॅट क्र. इ-०२०२, सह एक कार पार्किंग जागा, कासा फोटाना अशी ज्ञात इमारत, कोड नाव (बिल्टअप क्षेत्र ५४५.०० चौ. फू.) **(सांकेतिक कब्जा अन्वये)** • राखीव किंमत : रु. ४७,६७,०००/-• इसारा अनामत रक्कम : रु. ४,७६,७००/ -

कर्जदार आणि हमीदाराच नाव : रक्रम देय रू. २९,६०,७१४/- ०४.०२.२०२१ श्री. सुधा हरिष बारोट, मोनल हरिष बारोट आणि रोजी प्रमाणे अधिक पुढील व्याज, खर्च आणि परिव्यय मिळकत क्र. ४: फ्लॅट क्र. २०१, सह एक कार पार्किंग जागा, दुसरा मजला, इमारत-विंग, डब्ल्यू-१५ (विंग

पी-१४ गव्हर्सेट ते मंजूर केल्यानुसार), क्लस्टर क्र. ३, लोढा अमारा, कोडनेम बीग बंग अशी ज्ञात प्रोजेक्ट, क्लॉरियंट कंपाऊंड, जमीन धारक सर्व्हें क्र. ६३/३, ६३/४ आणि ६४/८, ब्रज ग्रीन वॅलीच्या पुढे लोढा स्टारलीन कॉम्प्लेक्स समोर, कोलशेत रोड, गाव बाळकुम, तालुका आणि जि. ठाणे, ठाणे (प.)-४०० ६०८. (बिल्टअप क्षेत्र ५४४.०० चौ. फू.) (सांकेतिक कब्जा अन्वये)

• राखीव किंमत : रु. ७६,१०,०००/-• इसारा अनामत रक्कम : रु. ७,६१,०००/-शाखेचे नाव आणि पत्ता : नेरुळ शाखा (इ-आंध्रा बँक), १ला मजला, शेल्टर आर्केड सिएचएस प्लॉट क्र. २६, सेक्टर ४२, डी-मार्ट समोर, सिवूड (प.), नेरुळ, नवी मुंबई-४०० ७०६.

शाखा प्रमुख : श्री. विठ्ठल जगताप, संपर्क क्र. ७२७६६९४५३५ कर्जदार आणि हमीदाराच नाव : रक्रम देय रू. ७३,५८,९१६.७९/- ०४.०२.२०२१ मे. इलेक्ट्रॉनिक्स वर्ल्ड, श्री. मोह. कलीमुल्लाह, रोजी प्रमाणे अधिक पुढील व्याज, खर्च आणि श्रीम. अख्तारी बानो आणि श्रीम. अफशान परिव्यय कलीम झफर

मिळकत क्र. ५: फ्लॅट क्र. १०१, १ला मजला, मंगला टॉवर को-ऑप. हौ. सो. लि., प्लॉट क्र. ८४, सेक्टर • इसारा अनामत रक्कम : रु. ९,५२,६४४/-विक्रीच्या अटी आणि शर्तींच्या तपशिलाकरिता म्हणजेच कृपया www.unionbankofindia.co.in

किंवा https://www.ibapi.in किंवा www.mstcecommerce.com मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा.

रजिस्टेशन आणि लॉगिन करीता आणि बोली नियमांकरता भेट द्या https://www.mstcecommerce.com/auction दिनांकः १२.०२.२०२१ प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया ठिकाणः ठाणे

ठिकाण : मुंबई दिनांक: फेब्रुवारी १३, २०२१

डीआयएन : ०१२४६४२३

DISCLAIMER

The Free Press Journal does not the claims made in an published in this newspaper. Readers are advised to make their own inquiries or see expert advice before acting on such

advertisements. The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journal Group of newspapers cannot be held liable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misleading or defamatory content or claim contained in any advertisement published in this newspaper or iploaded in the epaper on the official website. The liability is solely that of the advertiser in which The Free

PUBLIC NOTICE

THIS IS TO TAKE NOTICE THAT, my client i.e. Jayas Cooperative Housing Society Ltd., a society duly registered under the provision of Maharashtra Co-operative Housing Society Act. 1960 vide registration No. BOM/HSG/909 of 1965 dated 19/3/1965 having address at Jay Prakash Nagar, Pahadi Road No. 2, Goregaon (East), Mumbai-400 063, has approached me to issue title clearance certificate in respect of their below schedule property.

All person/persons having any claim in respect of the below schedule property by way of sale, exchange, gift, lease, mortgage, tenancy, charge, succession inheritance, possession, easement, lease lien or otherwise, howsoever are hereby requested to inform the same in writing with supporting documents to the undersigned mentioned having address at Flat No. 2. Gr. Floor, Pralhad Aarey Goregaon (E), M-63, within 14 days from the date of publication of this notice.

Schedule

Piece and parcel of plot of lands bearing CTS No. 440, 440/1, 440/2, 440/3, 440/4 admeasuring 2533.30 sq. mtr. area (as per property card) of Village-Pahadi, Jay Parakash Nagar, Pahadi Road No. 2, Goregaon (East), Mumbai-400 063 alongwith two buildings bearing Municipal Account property No (Property PS2109390030000 No. P-1963(5)110B) & Municipal property Account PS2109380070000 (Property No. P-1963(4) 110A] of Jayas Co-operative Housing Society Ltd. The said property is bounded as follows :-

On the North Side :- By 9 meter wide Jayprakash Nagar Road No.

On the South Side :- By CTS No 442 part & by 13.41 meter wide DP Road & existing road. On the West Side :- By BMC Colony on CTS No. 433.

On the East Side :- By Julius Wadi CHS Ltd. on CTS No. 441 & by CTS No. 442 Part

Mr. Narayan G. Samant Naravan Samant & Associates Advocates, High Court

WESTERN RAILWAY PUBLIC NOTICE PARKING CONTRACT

Railway

Commercial Department, Parking

Section, Mumbai Central, Mumbai

400008. Name of the Work:

Operation of "All Vehicles Pay & Park"

over Mumbai Division 1. E-Tender

Notice No: C481-T20-MDD-F-31

Dated: 12.02.21 Location: Malad

(East) Area in sqm.: 360.00

Approximate cost of work for 03

Years: Rs. 12,52,905 EMD: Rs.62,700

2. E-Tender Notice No: C481-T20-ST-E-32

Dated: 12.02.21 Location: Surat (East)

Area in sqm.: 1283.19 Approximate

cost of work for 03 Years: Rs.

1,23,06,615 EMD: 6,15,400 Date &

Time of submission from 10 00hrs on

12.02.2021 - Upto 15.00 hrs on

12.03.2021. Date & Time of opening at

15.30hrs on 12.03.2021. For further

details please visit Western Railway

public website www.ireps.gov.in 659

Like us on : 🚹 facebook.coi

Notice is hereby given to the public that plot admeasuring 500.50 square meter situated at C.T.S. No. 485 Survey No. 286 Hissa No. 1 (pt), Barfiwala Read, Dongre Chawl behind Mangal Jyot Building, Andheri (W) Mumbai-400 058 falling within the limits of Tehsil at Andheri, I have residing/occupier/possession to the aforesaid land premises Since 1955.

Any person having any Claim right or demand of whatsoever nature in respect of the said land is hereby required to give written intimation thereof to me at the above-mentioned address, within 15 days from publication hereof failing which I shall proceed further as landlord thereof by treating any such future claim/s

Dated this 14th January 2021

Advocate for Smt. Surekha Arjun Dongre

WESTERN RAILWAY E-PROCUREMENT TENDER NOTICE

No.S/06/2021 Date 10.02.2021

	110:0/00/2021 Date	10.02.2021				
S.N.	Short Description of Item	Quantity	T.O.D.			
111	Equipped Hopper Assly.	176 Pairs	26.02.2021			
112	Catenary Ending Clamp (65)	1652 Set	01.03.2021			
113	Stainless Steel Wire Rope	1466 Nos.	01.03.2021			
114	114 Micro Filter Element for Final Filter		02.03.2021			
115	Instrument Cooling Fan	289 Nos.	02.03.2021			
116	Flexible Poly Vinyl Chloride [PVC] flooring sheet	120 Nos.	03.03.2021			
117	M.C.Controller	9 Nos.	03.03.2021			
118	Capacitor	3496 Nos.	03.03.2021			
119	Capacitor Suitable for RC Damping Network	437 Nos.	03.03.2021			
120	Circuit Breaker for Convertor Oil Pump	11 Nos.	03.03.2021			
121	Sliding Door	20 Nos.	03.03.2021			
122	Piston Head Disc	800 Nos.	04.03.2021			
123	Catenary Wire Splice (65mm)	1271 Set	05.03.2021			
124	124 Fan Chamber		05.03.2021			
125	Vertical Damper Capacity 400 Kg	304 Nos.	05.03.2021			
126	MMI Cab Control Panel for MRVC-II EMU Rake	11 Nos.	05.03.2021			
127	Permanent Field Divert	15 Nos.	05.03.2021			
128	Set of Labyrinth and Bearing Cap and Clamp Plate (DE)	156 Set	06.03.2021			
129	Supply of SSDAC	32 Set	08.03.2021			
130	Supply of Roof Mounted Ventilation Unit	44 Set	08.03.2021			
131	Roller Bearing WJP 130 x 240 PE	128 Set	08.03.2021			
132	Axle box bearing (Tapered roller bearing) for WAP-5	20 Nos.	08.03.2021			
133	Stainless Steel Dustbin for BIO- Toilets	2500 Nos.	09.03.2021			
134	Circuit breaker DC supply	12 Nos.	09.03.2021			
135	Jumper Hood 40 mm	58 Nos.	10.03.2021			
136	Jumper Hood 48 mm	25 Nos.	10.03.2021			
137	F.S. All Steel Locknut Size M24 for WAP7	6552 Nos.	10.03.2021			
138	R/M Paint Golden Yellow	22640 Lars.	11.03.2021			
139	Bolster liner size 153mm X 120mm X 8mm thick	19734 Nos.	11.03.2021			

Regarding detailed notice EMD, Purchase restrictions and detailed tender conditions please visit website www.ireps.gov.in. and www.wr.indianrailways.gov.in.

For Principal Chief Materials Manager Like us on : facebook.com/WesternRly Follow us on : twitter.com/WesternRly

WESTERN RAILWAY - AHMEDABAD DIVISION

NOTICE INVITING QUOTATIONS FOR LEASING OUT PARCEL SPACE IN PAS (ON TEMPORARY BASIS - FOR A PERIOD OF 30 DAYS

DRM (Commercial) - Ahmedabad, Western Railway, Ahmedabad Division invites Quotations from Registered Leaseholders in category 'A' & 'B' for leasing out parcel space in Passenger Trains on Temporary Basis. (Period: 22.02.2021 to 23.03.2021) Available Reserve

l	Sr. Train		Stat Train	tion	Frequency		Space	Price per	Available dates for loading
	No.	No.	From	From To		Front WLRRM	Rear WLRRM	Trip (in ₹)	Available dates for loading
	01	02548	Ahmedabad	Agra Cantt	Mon, Wed, Thu & Sun	3.9	3.9	₹ 14,568/-	All Mon, Wed, Thu and Sun in the Period of Date 22.02.2021 to 23.03.2021
	02	02248	Ahmedabad	Gwalior	Tue, Fri & 3.9 3.9 ₹ 16,829/-		₹ 16,829/-	All Tue, Fri and Sat in the Period of Date 22.02.2021 to 23.03.2021	
ı	03	09083	Ahmedabad	Muzaffarpur	Daily	3.9	3.9	₹ 18,156/-	Date: 22.02.2021 to 23.03.2021
ı	04	09089	Ahmedabad	Gorakhpur	Daily	3.9		₹ 17,992/-	Date: 22.02.2021 to 23.03.2021
ı							3.9		Date: 01.03.2021 to 23.03.2021
	05	08406	Ahmedabad	Puri	Fri	3.9	3.9	₹28,231/-	All Friday in the Period of Date : 22.02.2021 to 23.03.2021
ı	06	02844	Ahmedabad	Puri	Mon, Thu, Sat & Sun	3.9	3.9	₹29,708/-	All Mon, Thu, Sat and Sun in the Period of Date: 22.02.2021 to 23.03.2021
	07	02655	Ahmedabad	Chennai Central	Daily	3.9	3.9	₹27,235/-	Date: 22.02.2021 to 23.03.2021

Terms & Conditions for Submitting Quotations for Temporary Lease: (1) Leasing of Parcel Space on Temporary Lease is permissible only to Registered Lease Holders over Ahmedabad Division. (2) The Sealed Bids are to be dropped in Quotation Box kept in the office of DRM(C) - ADI on date 18.02.2021 (Thursday) at 15:30 hours. (3) GST (as per extant rule) is applicable on and above offer rate (after adding 2% Development Charge). (4) The Bidder is required to attach the copy of valid Registration Certificate with the offer. (5) The Bidder is required to attach EMD of ₹1,00,000/- in form of DD / BC in favour of "Sr. Divisional Finance Manager, Western Railway, Ahmedabad", (6) Successful bidder have to remit the Security Deposit as per rule, (6) Successful bidders of Rear LWLRRM (CC-3.9 Tonne) has to carry the luggage of bonafide reserved passenger up to 10% of CC from Originating to Destination station, for which Railway will neither make any payment to the bidder nor make any refund adjustment of the freight paid.

Like us on: f facebook.com/WesternRly • Follow us on: twitter.com/WesternRly



LOVABLE LINGERIE LIMITED CIN-17110MH1987PLC044835

Registered Office: A-46, Road No.2, MIDC, Andheri (East), MIDC, Mumbai - 400 093. **Website:** www.lovableindia.in Email: corporate@lovableindia.in

Extract of STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS for the Quarter and nine months ended 31st December, 2020

Sr. No.	Particulars	Current quarter ended 31.12.2020	Previous quarter ended 30.09.2020	Previous quarter ended 31.12.2019	Year ended 31.03.2020
NO.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations (net)	2,889.04	2,030.11	3,998.00	14,359.04
2	Net Profit/ Loss for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	347.35	54.01	272.43	553.52
3	Net Profit / Loss for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	347.35	54.01	272.43	402.45
4	Net Profit/ Loss for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	282.12	43.78	137.86	314.07
5	Total Comprehensive Income for the period	282.12	43.78	137.86	284.76
6	Equity Share Capital (FV of Rs.10/- each)	1,480.00	1,480.00	1,480.00	1,480.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)				15,262
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)				
	Basic & Diluted	1.91	0.30	0.93	2.12

Note:

Place: Mumbai

Date: February 13, 2021

a) The above is an extract of the detailed format of Uaudited Financial Results as on 31st December, 2020 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

The full format of the Quarterly and Annual Financial Results is available on the Stock Exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com and Company's website www.lovableindia.i

> By order of the Board For Lovable Lingerie Limited L Vinay Reddy **Chairman & Managing Director** (DIN: 00202619)

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public for and on behalf of my clients (1) MR. NIRAV MEHTA and (2) RADHIKA KAUSHIK (w/o Mr. Nirav Mehta) (the said Purchasers that my clients are negotiating with (1) Mr. Kulai Narayan and (2) Mr. Girish Naraya Kulai (the said Sellers), to purchase and acquire from them all that ALL THAT Fla bearing No. 144 admeasuring 1811 sq.ft. carpet area on 14th Floor in Wing - 'C' (also known as Flat No. C/144), alongwith Three Covered Car Parking Space: bearing Nos. B2P-95, B2S-94 & GP-41, in the building known as "KALPATARI SPARKLE", in the society known as "MIG Co-operative Housing Society (Group-II td.", situated at MIG Colony, Gandhi Nagar, Bandra (E), Mumbai-400051, situate and lying on land bearing Súrvey No.341 (part) and C.T.S. Nos.646 (part), 646/9 to 646/20 and 646/29 to 646/40 of Village - Bandra East, Taluka - Andheri, in the egistration district and sub-district of Mumbai Sub-urban District, alongwith Ten fully paid up shares of Fifty each, total value of Rs.500/- bearing distinctive Nos.1531 to 1540 (both inclusive), bearing Share Certificate No.154, Register Folio No.7/41 ssued on 30/06/2018 (hereinafter collectively referred to and called as th

Any Person's, Bank/s, Financial Institution/s having any right/s, title, interest/s or claim/s against or to or in respect of the said flat or any part thereof by way of sale exchange, gift, release, licence, tenancy, lease lien, charge, mortgage, trust easement, partition, suit, decree, maintenance, inheritance, attachment o njunction order, acquisition, requisition, lis - pendens, bequest, possession o otherwise howsoever is required to make the same known in writing alongwith complete documentary evidence thereof to the undersigned having address ADVOCATE DIPESH BHAVE, Building No. 61/2695, Ground Floor, Opp. Bank of Maharashtra, Gandhi Nagar, Near M.I.G. Cricket Club, Bandra - (E), Mumbai 400051 within Fifteen (15) days from the date of publication hereof failing which an and all such claims shall be considered as and deemed to have been waived and/o bandoned and the transaction shall be proceeded with accordingly. SCHEDULE ABOVE REFERED

ALL THAT Flat bearing No. 144 admeasuring 1811 sq.ft. carpet area on 14th Floor in Wing - 'C', (also known as Flat No. C/144), alongwith Three Covered Car Parking Spaces bearing Nos. B2P-95, B2S-94 & GP-41, in the building known as KALPATARU SPARKLE", in the society known as "MIG Co-operative Housing Society (Group-II) Ltd.", situated at MIG Colony, Gandhi Nagar, Bandra (E), Mumba - 400051, situated and lying on land bearing Survey No. 341 (part) and C.T.S. Nos 646 (part), 646/9 to 646/20 and 646/29 to 646/40 of Village - Bandra East, Taluka Andheri, in the registration district and sub-district of Mumbai Sub-urban District alongwith Ten fully paid up shares of Fifty each, total value of Rs.500/- bearing distinctive Nos. 1531 to 1540 (both inclusive), bearing Share Certificate No.154 Register Folio No. 7/41, issued on 30/06/2018.

Dated this 14th day of February, 2021.

ADVOCATE DIPESH BHAVE ADVOCATE FOR PURCHASERS

Notice

The Zoroastrian Co-operative Bank Ltd. Address : Nirlon House, 5th floor, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai-400 030. (Multi State Co-operative Bank)

Election to the Board of Directors for 2021-2022 to 2025-26

As per the Provisions of Section 45 of Multi State Co-operative Societies Act 2002 read with Rule 19 of Rules there under and Schedule attached to it and as per the provisions of the Bye-Laws the voter list is published on 15.02.2021 and the same is available for inspection, during office hours, in the Office of Returning Officer, Corporate office of the bank as well as in the Regional and in the Branches of the Bank. The addresses and telephone numbers of these offices/ Branches are available on the website of the bank: www.zoroastrianbank.com

- 1) Office of the Returning Officer: Office of The District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai (1) City Malhotra House, 6th floor, Opp. to GPO Office, Fort Mumbai - 400 001. Tel. No.: 022-22618471.
- Corporate office of the Bank : Nirlon House, 5th floor, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai-400 030. Tel. No. 022-61727600
- 3) Regional office of the Bank: 20, Belgium Chambers Ring Road, Surat-395 003. Tel. No.: -0261-2402252.

A member/ delegate whose name is not included in the list delegate of corporate bodies whose name is not included in the list or the member desirous to have modification / change in the name, age, gender and address may submit an application to the Returning Officer along with his membership number and supportive documents, during bank working hours, within 7 days that is up to 24.02.2021. The applications submitted/ received after this date will not be considered.

> (J. D. Patil) (Seal)

> > **Particulars**

Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items) Profit before Extraordinary items and Tax

Net Profit for the period after tax (after

Exceptional and Extraordinary items)

Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid -Up Equity Share Capital

(Face Value Rs. 10 Each)
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the

review by the statutory auditors of the company

Total Income from Operation

XIX Earnings Per Equity Share:

Returning Officer, The Zoroastrian Co-operative Bank Ltd., & District Deputy Registrar, Date: 14/02/2021 Co-operative Societies, Mumbai (1) City

VADILAL DAIRY INTERNATIONAL LTD. Registered Office: Plot No. M-13, MIDC Ind. Area, Tarapur, Boisar, Maharashtra, Thane-401 506.

31.12.2020

(UnAudited)

281.3

-21.24 -21.24

-4.61

-1.62

319,42

The above financial results have been reviewed by the Audit Committee at it's meeting held on 13,02,2021 and the same have bee approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on the same date and have been subjected to the limited

Considering the seasonal nature of business i.e. Ice cream whereby revenues do not necessarily accrue evenly over the year, the results of the quarter may not be representative of the results for the year.

The Company operates within a single business segment which constitutes manufacture & sell of ice cream and frozen desserts. As

such company's business falls under the single business segment in context of Ind AS 108- Operating Segments The figures for the corresponding previous period have been regrouped/reclassified wherever necessary, to make them comparable

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE 3RD QUARTER ENDED ON 31/12/2020 (Rs. In Lakhs)

30.09.2020

(UnAudited)

127.83

-156.03

-150.9

319,42

Ended

31.12.2020 (UnAudited)

533.22

-177.92

-174.2

319.42

Government of Jharkhand Urban Development and Housing Department Nagar Panchayat Bundu

e-Procurment Notice (Tenders Notice call) Very-short Notice

S.l.	Tender id	Tender id Name of work		Earnest Money	Tender Fee	Completion Of Work
1	BNP/NIT/BUNDU/0	Construction of PCC road and drain with slab from		•		
	4/2020/ROAD	house of Seth master to NH-33(Bajrangbali mandir)	23,40,850	47,000	5000.00	3 Months
		under Nagar Panchayat Bundu.				
2	BNP/NIT/BUNDU/0	Constraction of PCC road and drain with slab from				6 Months
	5/2020/ROAD	house of Koka Das to NH -33(SDO Office) at Ward	98,60,682	2,00,000	10,000	0 Months
		no-10 under Nagar Panchayat Bundu				
3	BNP/NIT/BUNDU/0	Constraction of PCC road and drain with slab from				
	6/2020/ROAD	Kumhartoli Kali mandir to Nawadihtoli(Munda	88,66,201	1,80,000	10,000	6 Months
		Mohalla)under Nagar Panchayat Bundu				
4	BNP/NIT/BUNDU/0	Constraction of PCC road and repairing of drain &				
	7/2020/ROAD	construction of slab from Gopal sahu to Kanhu hotel	39,98,424	80,000	10,000	6 Months
		at ward no-2 under Nagar Panchayat Bundu.				
2	Date Of Publication Of Ten	der On Website	15/02/2021 AT 10:00 AM			
3	Mode Of Submission Of Bi	ds	E-Tenderinghtt	p//:Jharkhandte	nders.gov.In	
4	Date Start Of Submission O	Of Bids	15/02/2021 AT 10:00 AM			
5	Last Date/Time Of Submiss	22/02/2021 AT 03:00 PM				
6	Date Of Bid Opening			00 AM		
7	7 Last Date/Time Of Submission At Office Cost of BOQ, Earnest Money And Tender Document			0 PM		
8	Name & Address Of Office	Inviting Tender	NAGAR PANCHAYAT BU	NDU		

NOTE :- Only E-Tender will be accepted. Further details can be seen on website http://jharkhandtenders.gov.in& Notice Board office of the Nagar Panchayat Bundu

PR 241566 Urban Development(20-21)D

Executive Officer Nagar Panchayat Bundu

HEM HOLDINGS AND TRADING LIMITED

CIN: L65990MH1982PLC026823

Registered Office: 601/602A, Fair Link Centre, Off Andheri Link Road, Andheri (West), Mumbai-400053, Email:compliance@hemholdings.com Extracts of Unaudited Financial Results for Nine Months Period ended 31st December, 2020

	(Rs. in Lacs)									
		C	Quarter ende	d	9 Mont	h Ended	Year Ended			
SI	Particulars	31.12.2020	30.09.2020	31.12.2019	31.12 2020	31.12.19	31.03.2020			
No		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)			
1	Total Income from Operations	0.00	0.00	4.03	0.00	11.41	36.18			
2	Net Profit/(Loss) from operations before									
	exceptional items and tax	(1.72)	(2.15)	2.08	(8.49)	1.76	19.52			
3	Net Profit/(Loss) before tax	(1.72)	(2.15)	2.08	(8.49)	1.76	19.52			
4	Net Profit/(Loss) for the period after tax	(1.72)	(2.15)	2.08	(8.49)	1.76	16.33			
5	Total Comprehensive Income for the period									
	(Comprising Profit/(Loss) and other									
	Comprehensive income for the period)	(1.25)	(3.31)	6.86	(9.82)	(14.64)	1.92			
6	Paid-up equity share capital	24.00	24.00	24.00	24.00	24.00	24.00			
	(Face Value of the Share shall be indicated)	10.00	10.00	10.00	10.00	10.00	10.00			
7	Earnings Per Share of Rs 10/- each (not annualised):									
	a) Basic	(0.72)	(0.90)	0.87	(3.54)	0.73	6.81			
	b) Diluted	(0.72)	(0.90)	0.87	(3.54)	0.73	6.81			

). The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are $available \,on \,the \,Stock \,exchange \,website \,www.bseindia.com \,and \,on \,the \,Company \,website \,www.hemholdings.com.$

.The above results were reviewed by Audit Committee in its meeting held on 12th February, 2021 and approved by the Board of Directors in its meeting held on 12th February, 2021 and the Limited Review of the same has been carried out by the Auditors.

Date: 12/02/2021 Place : Bhilai

31.03.2020

(Audited)

3854.53

-198.94

-217.36

319.42

Shailesh R. Gandh

For, Hem holdings and Trading Ltd. (Sangeeta Ketan Shah) Director

GRAND FOUNDRY LIMITED

CIN: L99999MH1974PLC017655 Regd Office: 327, Arun Chambers, Tardeo Road, Mumbai - 400 034. Ph. No. 022-23526316; E-mail Id:-cs@gfsteel.co.in; Website: www.gfsteel.co.ir

Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter ended 31st December, 2020 **Particulars** 31-Dec-20 31-Dec-19 31-Dec-20 Unaudited Unaudited Unaudited Total Income from operations (net) Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and or extraordinary items) 6.12 (49.15)(9.14)Net Profit / (Loss) for the period (before tax, (after) exceptional and / or extraordinary items) (49.15) (9.14)Net Profit / (Loss) for the period (after tax, exceptional and 6.12 (49.15)(9.14)or extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit, (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Incom 0.00 0.00 Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 4 per share) Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the 127.64 Audited Balance Sheet date asic and diluted earning ne

31st December, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and its extracts is available on the Stock Exchanges websites i.e. BSE Ltd. (www.bseindia.com), and National Stock Exchange of India Ltd. (www.nseindia.com) and website of the Company i.e. www.gfsteel.co.in

The detailed Financial Results and this Extract were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on Saturday, February 13, 2021. A Limited Review as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015 has been carried out by the auditors on the detailed unaudited financial results for the quarter ended December 31, 2020 filed with the Stock Exchanges.

For Grand Foundry Limited

Managing Directo DIN: 01246423

All Concerned having interest

This is to inform/notice you that my Client MR. LALIT PRAKASH BAJAJ sold Flat No. 301, 3rd Floor, adm. 516 sq. ft., alongwith Open Terrace adm. 241 sq. ft. in Kashish Park, situated at Mauje Devlali, Tal. and Dist. Nashik bearing C. S. No. 48/1/3 to MR MOHAN MADHUKAR THORAT and MRS. SARIKA MADHUKAR THORAT, has lost/misplaced the following Chain Agreement in respect of the said flat premises.

i) Deed of Apartment between KOMAL CONSTRUCTIONS through Proprietor MR. MANOJ GHANSHYAM KESWANI and MR. LALIT PRAKASH BAJAJ bearing Registration NSN2/2940/2013 26.03.2013.

ii) Receipt bearing No.3178 dated 26.03.2013 in respect of Document No. NSN2/2940/2013. If any person/s, bank, society or company to submit your claims rights, objections if any in respect of the said property/lost documents at my below address within 15 days from this notice, failing which, any claim/s, shall be considered as waived off/abandoned/ given up or surrendered.

Adv. Sujata R. Babar Add: 13, Gohartaj Building, 221, Dr. B. A. Road, Hindmata, Dadar (E), Mumbai-400 014 Cell: 9821161302



Place: Mumbai

Date: February 13, 2021

राजस्व एवं भूमि सुधार विभाग (भू-अभिलेख एवं परिमाप निदेशालय)

आवश्यक सूचना

महाराष्ट्र में रहनेवाले बिहार राज्य के आम नागरिकों की सुविधा को ध्यान में रखते हुए राजस्व एवं भूमि सुधार विभाग (बिहार सरकार) द्वारा भू—धारियों / रैयतों को सुगमतापूर्वक डिजिटाइज्ड नक्शा (सी०एस० / आर0एस0 / चकबंदी) की आपूर्ति हेतु MTNL BUILDING, GROUND FLOOR, BANDRA-KURLA COMPLEX, BANDRA EAST, MUMBAI-400098 में प्लॉटर का अधिष्ठापन किया गया है।

आप सभी बिहारवासियों द्वारा अपनी जमीन का डिजिटाइज्ड नक्शा MTNL BUILDING, GROUND FLOOR, BANDRA-KURLA COMPLEX, BANDRA EAST, MUMBAI-400098 से निर्धारित शुल्क (150 रू0 प्रति चादर) का भुगतान कर प्राप्त किया जा सकता है।

दूरभाष सं0- 022-26540100

भू-अभिलेख एवं परिमाप बिहार, पटना

PR- 12722 (Revenue) 2020-21 नोवल कोरोना के संबंध में विस्तृत जानकारी एवं सहयोग हेतु 🚁 Toll Free No.: 1 0 4 पर संपर्क कर सकते हैं। निदेशक



LOVABLE LINGERIE LIMITED

CIN-17110MH1987PLC044835 Registered Office: A-46, Road No.2, MIDC, Andheri (East), MIDC, Mumbai - 400 093. Website: www.lovableindia.in, Email: corporate@lovableindia.in

Extract of STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS for the Quarter and nine months ended 31st December, 2020

					(< in lakns)
Sr.	Particulars	Current quarter ended 31.12.2020	Previous quarter ended 30.09.2020	Previous quarter ended 31.12.2019	Year ended 31.03.2020
NO.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations (net)	2,889.04	2,030.11	3,998.00	14,359.04
2	Net Profit/ Loss for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	347.35	54.01	272.43	553.52
3	Net Profit / Loss for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	347.35	54.01	272.43	402.45
4	Net Profit/ Loss for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	282.12	43.78	137.86	314.07
5	Total Comprehensive Income for the period	282.12	43.78	137.86	284.76
6	Equity Share Capital (FV of Rs.10/- each)	1,480.00	1,480.00	1,480.00	1,480.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)				15,262
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)				
	Basic & Diluted	1.91	0.30	0.93	2.12
Note	»:				

a) The above is an extract of the detailed format of Uaudited Financial Results as on 31st December, 2020 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 The full format of the Quarterly and Annual Financial Results is available on the Stock Exchange **websites** at www.bseindia.com and www.nseindia.com and Company's website www.lovableindia.in

> By order of the Board For Lovable Lingerie Limited

L Vinay Reddy Chairman & Managing Director Place : Mumbai Date: February 13, 2021 (DIN: 00202619)





E-Mail: info@vijaytextiles.in

CIN: L18100TG1990PLC010973 EXTRACT OF STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2020

(Rs.in Lakhs)											
			Quarter Ended		Nine Mon	Year ended					
S No.	Particulars	31.12.2020	30.09.2020	31.12.2019	31.12.2020	31.12.2019	31.03.2020				
No.		(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Audited)				
1.	Total income from operations	732.13	726.53	1434.30	1724.52	5669.57	6629.99				
2.	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(730.92)	(902.70)	13.62	(2311.80)	53.77	(463.65)				
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(730.92)	(902.70)	13.62	(2311.80)	53.77	(463.65)				
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and /or Extraordinary Items)	(435.39)	(689.85)	19.60	(1499.38)	104.96	(463.65)				
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income ((after tax)	(435.39)	(689.85)	19.60	(1499.38)	104.96	576.26				
3.	Equity Share Capital	1830.50	1830.50	1529.00	1830.50	1529.00	1529.00				
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as show in the Audited Balance Sheet of previous year)	-				-	-				
3.	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)										
	1) Basic : 2) Diluted :	(2.38) (2.38)	(3.77) (3.77)	0.13 0.10	(8.54) (8.54)	0.69 0.53	(3.76) (2.91)				

NOTE: 1.The above is an extract of the detailed format of un-audited financial results for the quarter and nine months ended 31st December, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the un-audited results for the quarter and nine months ended 31st December, 2020 are available on the Stock Exchange website (www.bseindia.com). 2. Figures of the previous quarters/year have been re-grouped and reclassified wherever necessary to correspond with current year's presentation

For and on behalf of the Board

VIJAY KUMAR GUPTA Place : Secunderabad Date: 13.02.2021

IFGL REFRACTORIES LIMITED

CIN : L51909OR2007PLC027954
Registered Office : Sector B, Kalunga Industrial Estate, P.O. Kalunga-770031, Dist: Sundergarh, Odisha Head & Corporate Office: McLeod House, 3, Netaji Subhas Road, Kolkata-700001 E-mail: ifgl.ho@ifgl.in; Website: www.ifglref.com

(₹ in lakhs except as otherwise stated

EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2020											
Particulars Quarter ended Nine months ended Year en											
31.12.2020	30.09.2020	31.12.2019	31.12.2020	31.12.2019	31.03.2020						
(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)						
29,972	24,842	21,939	75,451	70,303	92,831						
4,720	2,795	1,082	8,900	4,234	5,058						
4,720	2,795	1,082	8,900	4,234	2,997						
3,728	2,064	727	6,811	3,338	1,945						
	2,225		- 1	.,							
3,604	3,604	3,604	3,604	3,604	3,604						
-	-	-	-	-	77,291						
10.34	5.73	2.02	18.90	9.26	5.40						
	SE MON Q 31.12.2020 (Unaudited) 29,972 4,720 4,720 3,728 4,836 3,604	Quarter ende 31.12.2020 30.09.2020 (Unaudited) (Unaudited) 29,972 24,842 4,720 2,795 4,720 2,795 3,728 2,064 4,836 2,225 3,604 3,604 	Section Columbia	Nine mon 31.12.2020 30.09.2020 31.12.2019 31.12.2020 30.09.2020 31.12.2019 31.12.2020 (Unaudited) (Unaudited	Nine months ended St. S						

#Figures for the quarter and nine months are not annualised NOTE:

. Above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee at its meeting held on 13th February 2021 and approved by the Board of Directors at their meeting held on that date and these have been subjected to limited review of the Statutory Auditors of the Company

2. Key Stand-alone financial information are as follows:

					(₹ in lakhs)
Q	uarter ende	d	Nine mon	Year ended	
31.12.2020	30.09.2020	31.12.2019	31.12.2020	31.12.2019	31.03.2020
(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
18,163	16,758	12,320	47,909	38,894	50,669
3,328	2,552	1,024	7,482	2,895	3,577
_,	1,915	728	5,575	2,347	2,973
2.465	1.915	727	5.573	2.327	2,970
	31.12.2020 (Unaudited) 18,163 3,328 2,466	31.12.2020 30.09.2020 (Unaudited) (Unaudited) 18,163 16,758 3,328 2,552 2,466 1,915	(Unaudited) (Unaudited) (Unaudited) 18,163	31.12.2020 30.09.2020 31.12.2019 31.12.2020 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) 47,909 3,328 2,552 1,024 7,482 2,466 1,915 728 5,575	Quarter ended 31.12.2020 30.09.2020 31.12.2019 31.12.2020 31.12.2019 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) 18,163 16,758 12,320 47,909 38,894 3,328 2,552 1,024 7,482 2,895 2,466 1,915 728 5,575 2,347

This is an extract of the detailed format of Unaudited Consolidated and Stand-alone Financial Results for the guarter and nine months ended 31st December, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Detailed format of the Unaudited Consolidated and Standalone Financial Results are available on the Websites of BSE (www.bseindia.com), NSE (www.nseindia.com) and Company's Website (www.ifglref.com).





of IFGL Refractories Limited P Bajoria (DIN: 00084031)

On behalf of the Board

Managing Director



Place: Chennai Date : 13.02.2021

APOLLO SINDOORI HOTELS LIMITED

Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Nine months ended 31st December, 2020

CIN:L72300TN1998PLC041360

Registered Office: Hussain Mansion, Ground Floor, # 43/5, Greams Road, Thousand Lights, Chennai - 600 006 Tel:044 49045000, Email:info@apollosindoori.com, Website:www.apollosindoori.com

(Rs. In Lakhs												Rs. In Lakhs)
	Standalone Consolidated											
PARTICULARS	Quarter Ended 31.12.2020 (Unaudited)	Quarter Ended 30.09.2020 (Unaudited)		Ended 31.12.2020	Nine Months Ended 31.12.2019 (Unaudited)	Ended 31.03.2020	Quarter Ended 31.12.2020 (Unaudited)	Quarter Ended 30.09.2020 (Unaudited)	Quarter Ended 31.12.2019 (Unaudited)		Ended 31.12.2019	Year Ended 31.03.2020 (Audited)
Total income from operations (net)	4,265.43	4,066.14	4,677.93	11,712.99	13,692.40	18,560.66	4,464.88	4,208.37	4,962.99	12,169.52	14,231.96	19,347.70
Other non operating Income	198.45	61.23	115.31	320.78	396.28	525.53	147.95	112.31	179.89	344.84	370.04	519.77
Total income	4,463.88	4,127.37	4,793.24	12,033.76	14,088.68	19,086.19	4,612.82	4,320.67	5,142.88	12,514.36	14,602.00	19,867.47
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items	265.99	254.70	320.94	559.36	1,125.06	1,350.79	36.71	151.23	302.47	76.76	888.72	888.89
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	265.99	254.70	320.94	559.36	1,125.06	1,350.79	283.56	372.49	411.54	780.01	1,601.67	1,855.57
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	222.15	152.63	192.33	394.85	773.41	1,029.13	239.94	270.46	282.92	613.45	1,250.01	1,531.56
Total Comprehensive Income for the period (comprising Profit/(Loss) for the period after and other Comprehensive Income (after Tax)	202.48	132.96	190.76	335.85	768.70	957.61	217.36	247.88	285.02	545.72	1,256.33	1,448.40
Equity Share Capital (Face Value of Rs.5 per share)	130.02	130.02	130.02	130.02	130.02	130.02	130.02	130.02	130.02	130.02	130.02	130.02
Earnings Per Share (Rs.) (of Rs.5/- each) Basic & Diluted (not annualised)	8.54	5.87	7.40	15.18	29.74	39.58	9.23	10.40	10.88	23.59	48.07	58.90
Debt Equity Ratio	0.75	0.86	0.81	0.75	0.81	0.97	0.55	0.56	0.54	0.55	0.54	0.63
Debt Service Coverage Ratio	8.93	11.25	271.98	8.29	278.36	20.23	3.06	4.06	26.14	3.08	26.93	6.07
Interest Service Coverage Ratio	8.03	10.69	1,083.43	7.18	852.37	20.24	1.60	3.53	24.32	1.42	26.24	7.29

Note:

The above results, duly reviewed by the Audit Committee, have been approved by the Board Of Directors in its meeting held on 13.02.2021
The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Unaudited financial Results for the Quarter/Nine months ended 31st December 2020, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the Quarter ender 31st December 2020 is available on the Stock Exchange websites (www.nseindia.com) and website of the Company (www.apollosindoori.com).

3 The above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (IND AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, For and on Behalf of the Board

C. Natarajan Whole Time Director cum Chief Executive Officer

BMW INDUSTRIES LIMITED

Regd Office: 119, Park Street White House, 3rd Floor, Kolkata – 700 016 Phone: 033 4007 1704; Fax: 033 2226 8882 Email: info@bmwil.co.in; Website: www.bmwil.co.in; CIN: L51109WB1981PLC034212

Overall Performances that ensures reliability

Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the 3rd Quarter and nine months ended 31st December, 2020												
										(₹ in Lacs- I	Except EPS)	
				Standalo	ne				Consolidated			
SI. No.	Particulars	Quarter ended 31.12.2020 Unaudited	Quarter ended 31.12.2019 Unaudited	Nine Months ended 31.12.2020 Unaudited	ended	Year ended 31.03.2020 Audited	Quarter ended 31.12.2020 Unaudited	Quarter ended 31.12.2019 Unaudited	Nine Months ended 31.12.2020 Unaudited	Nine Months ended 31.12.2019 Unaudited	Year ended 31.03.2020 Audited	
1	Total Income from Operations	9458.85	15,135.98	24613.34	46,856.28	61,507.68	11158.42	15,228.96	28040.19	47,110.62	63,070.74	
2	Net Profit/(Loss) for the period (before tax											
	exceptional and/or extraordinary items)	94.21	675.71	706.13	2,467.87	3,159.64	301.76	710.74	853.89	2,320.17	3,198.77	
3	Net Profit/(Loss) for the period before tax											
	(after exceptional and/or extraordinary items)	94.21	675.71	706.13	2,467.87	3,159.64	301.76	710.74	853.89	2,320.17	3,198.77	
4	Net Profit/(Loss) for the period after tax											
	(after exceptional and/or extraordinary items)	29.76	446.54	464.39	1,594.04	2,397.07	201.4	477.53	571.08	1,432.93	2,204.23	
5	Total Comprehensive income for the period											
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)											
	and other comprehensive income (after tax)]	20.87	450.97	437.73	1,607.33	2,361.52	192.17	482.83	543.38	1,448.81	2,167.31	
6	Paid-up Equity Share Capital											
	(Face Value Re 1/- per share)	2250.86	2,250.86	2250.86	2,250.86	2,250.86	2,250.86	2,250.86	2,250.86	2,250.86	2,250.86	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	•		52,237.06	-		-		67,172.57	
8	Earnings Per Share Basic & diluted (in Rs)	0.01	0.20	0.21	0.71	1.07	0.09	0.22	0.25	0.64	0.98	


Place: Kolkata

Date: 13th February, 2021


- 1) The above resuls were reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their meeting held on February, 13, 2021.
- 2) The above is an extract of the detailed format of Financial Results for the 3rd quarter and nine months ended December, 31, 2020 filed with Stock Exchanges under regulation 33 of SEBI (Listing obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the 3rd quarter and nine months ended December, 31, 2020 are available on the Stock Exchange website. www.bseindia.com and the Company's website www.bmwil.co.in

For BMW Industries Ltd. Harsh Kumar Bansal Managing Director DIN: 00137014









Regd. Office: 39, KALI KRISHNA TAGORE STREET, KOLKATA - 700 007

Email: info@luxinnerwear.com, Website:www.luxinnerwear.com, Ph: 033-40402121, Fax: 033-40012001

Promises and performances that ensure comfort

EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2020

								(\ III Lakiis)
		STANDA	ALONE		LIDATED	DATED		
	Quarter Ended Nine Month			hs Ended	Quarte	r Ended	Nine Months Ended	
PARTICULARS	31.12.2020	31.12.2019	31.12.2020	31.12.2019	31.12.2020	31.12.2019	31.12.2020	31.12.2019
	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)
Total income from operations (net)	38,809.75	30,465.58	1,01,714.46	92,248.69	39,291.30	30,565.68	1,02,790.67	92,364.11
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax and exceptional items*	7,548.66	4,759.24	18,636.19	12,726.15	7,478.57	4,750.63	18,388.78	12,454.58
Net Profit / (Loss) from ordinary activities after exceptional items before tax*	7,548.66	4,560.21	18,636.19	12,527.12	7,478.57	4,551.60	18,388.78	12,255.55
Net Profit / (Loss) after tax attributable to the shareholders of the Company	5,580.20	3,342.28	13,903.24	9,545.99	5,544.86	3,335.64	13,784.47	9,273.25
Total Comprehensive Income for the period (Net of Tax) attributable to the shareholders of the Company	5,576.52	3,344.50	13,892.20	9,552.65	5,541.21	3,337.85	13,773.50	9,279.91
Equity Share Capital (Face value Rs. 2/-per share)	529.98	529.98	529.98	529.98	529.98	529.98	529.98	529.98
Earnings Per Share (Basic & Diluted) (Face value Rs. 2/-per share)#	22.10	13.24	55.06	37.80	21.96	13.21	54.59	36.72

- There was no extra-ordinary item during the quarter and nine months ended 31st December, 2020.
- Not Annualised

Notes:

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on February 12, 2021.
- A Scheme of Amalgamation of the Company with J.M. Hosiery & Co. Limited and Ebell Fashions Private Limited has been approved on June 26th, 2018 by the Board of Directors of the respective companies and has been filed with the National Company Law Tribunal(NCLT) after receiving approvals from respective stock exchanges, Pending the regulatory approvals, no effect of the proposed merger has been considered in this Statement.
- The above is an extract of the detailed format of un-audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-audited Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.luxinnerwear.com).

By Order of the Board for LUX INDUSTRIES LIMITED

Sd/-

Ashok Kumar Todi Chairman

DIN: 00053599

• Few of our Best Sellers •









Date: February 12, 2021

Place : Kolkata









